

Date: 20.12.2024

BSE Limited (BSE)

Corporate Relationship Department, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Scrip Code: 512493

Dear Sir/Mam,

Subject: Copy of advertisement of Notice of Extra Ordinary General Meeting and E-Voting

Information.

Dear Sir,

Please find enclosed herewith copy of advertisement of notice of Extra-Ordinary General Meeting (EGM) to be held on Saturday, 11th January 2025 at 11:00 A.M. IST through Video Conferencing (VC)/ other Audio-Visual Means (OAVM) and e-voting information, published in one English daily newspaper and one daily newspaper in the language of the region, where the registered office of the company is situated.

Kindly take the same on your record.

Thank You

For Garnet International Limited

Ramakant Gaggar

(Managing Director)
DIN: 01019838

17

FINANCIAL EXPRESS

APAC FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED Corporate Off: Office no 501, 05th Floor, South Annexe Tower 2, One World Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Email: contactus@apacfin.com POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of APAC FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED, a private limited company, registered with the Reserve Bank of India as a non-banking financial company, having its registered office at Office No.501, 5th floor, South Annex Tower 2, One World Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai, Maharashtra – 400013, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 01.10.2024 calling upon the Borrowers (1) JAYSING BALWANT KHABALE ("Borrower"); (2) SUREKHA JAYSING KHABALE ("Co-Borrower") to repay the amount mentioned in the notice being Rs. 27,59,744.68/- (Rupees Twenty-Seven Lakhs Fifty-Nine Thousand Seven Hundred and Forty-Four and Sixty Eight Paise Only) as on 28-09-2024 together with interest thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower(s) identified above had taken secured loan from APAC Housing Finance Private Limited which now stands merged/amalgamated into APAC FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED. That, accordingly, the borrower's loan account with APAC Housing Finance Private Limited stands transferred to APAC Financial Services Private Limited.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the said rules of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 11th day of December of the year 2024. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of APAC Financial Services Private Limited for an amount of Rs. 27,59,744.68/-(Rupees Twenty-Seven Lakhs Fifty-Nine Thousand Seven Hundred and Forty-Four and Sixty Eight Paise Only) as on 28-09-2024 together with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: All piece and parcel of Flat no 201, 2nd floor, Siddhivinayak tower, building no. 12, near M Baria Grace near, Mamta Medical, Virar east, Palghar, Vasai Maharashtra, 401305 area admeasuring about 590 sq.ft. Sd/- Mukesh Yaday, Authorised Office Date: 20.12.2024.

31314THRDS

रेल असद्वा Transforming Railways

APAC FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED Place: Virar, Palghar

PUBLIC NOTICE SUDHA BALAN MUDRADATHU, W/O.

ATE SHAILESH KUNDUVALLI, R/O ROOM NO 9, MATRUCHAYA BUILDING VAJRESHWARI WADI, VEER SAVARKAR MARG, OPP. CATERING COLLEGE, DADAR WEST MUMBAI, BHAWANI SHANKAR MAHARASHTRA 4000 28 AADHAR NO 596895263144 HEREBY INFORM TO ALL CONCERN THAT MY SON LAKSH SHAILESH KUNDUVALLI

S/O LATE SHAILESH KUNDUVALLI DOB 25/12/2001, AADHAR NO. 377696705033 IS NOT IN MY SAYING OR CONTROLAND IS INVOLVED IN UNSOCIAL ACTIVITIES WITH JNWANTED ELEMENTS, SO I HEREBY DEBAR HIM FROM MY ALL PROPERTY IN MUMBAI AND KERALA AND I HAVE SHUNTED HIM OUT FROM MY HOUSE, IF ANYBODY DEALS WITH HIM IN ANYWAY HE HIMSELF WILL BE RESPONSIBLE FOR T AND NOT ME. MORE IF ANYTHING (MISHAP) HAPPENS TO ME FOR IT MY SON AND HER GIRL FRIEND RINKI OF SURAT SHOULD BE HELD RESPONSIBLE

For and on behalf of the President of India the Divisional Electrical Engineer (Con). South Eastern Railway, Ranchi-834001 invites E-tender for the following work Following tender has been uploaded on website www.ireps.gov.in. The tender will be closed at 12.00 hrs. on due date e-Tender Notice No.: EL-CON-ADA-ESL 24-6, Date: 18.12.2024. Brief Description of works: Supply, erection, testing & commissioning of 25 KV OHE including RC and PSI works in connection with the work of private siding of M/s ESL Steel Ltd. at Bandhdih Station Yard for Railway connectivity portion in Adra division of South Eastern Railway. Value of work: ₹ 1,45,52,632.30. Bid Security: ₹ 2,22,800 Completion Period: 06 months. Closing Date: 13.01.2025. Interested tenderers may visit website www.ireps.gov.in [E Tender→Works (login with phone no.) and search with above mentioned tender no.] for full details/description/specification of

S. E. RAILWAY - TENDER

EAST COAST RAILWAY e-Tender Notice No. ETCECIVBBS

the tenders and submit their bids online

work: 24 months. Tender closing date & time : at 1200 hrs. of

EMD: ₹ 14,87,700/-, Completion period of the

No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration. Complete information including e-tender

documents of the above e-tender is available in website www.ireps.gov.in. The prospective tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes/ corrigenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS portal. Only registered tenderer/ bidder can participate on e-tendering.

The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions including check lists, para 3.1 (additional check list) of Tender form (Second sheet) Annexure-I of chapter 2 of Tender documents, submission of Annexure-B/G & G1 duly verified and signed by Chartered Accountant.

Chief Administrative Officer (Con)/ PR-105/CH/24-25 Bhubaneswar

उदयपुर विकास प्राधिकरण, राजस्थान

No. :- F-2(01)Acct/Contract/2024-25/201-203 Date: 18/12/2024 ई-निविदा संशोधन सुचना

उदयपुर विकास प्राधिकरण द्वारा जारी ई-निविदा सूचना संख्याः 50 / 2024-25 के निविदा कार्य संख्या– 01 एवं 02 की तिथियों में निम्नानुसार संशोधन किया गया है, ऑनलाईन निविदा प्रपन्न डाउनलोड/अपलोड एवं EMD, Tender Fee & Processing Fee Online दिनांक: 30-12-2024 को सांध: 6,00 बजे तक जमा की जा सकेगें एंव दिनांक: 31-12-2024 को प्रात: 11:00 बजे तकनिकी बिंड खोली जावेगी । अन्य शर्ते यथावत रहेगी । अधिशाषी अभियन्ता - विद्यत उदयपुर विकास प्राधिकरण राज संवाद/सी/24/9300

PUBLIC NOTICE [Grasim Industries Limited]

Registered Office: [P.O. Birlagram, Nagda - 456 331 Dist. Ujjain, Madhya Pradesh, India] TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Name of Shareholder	Folio No.	Share Cer- tificate No.	Distinctive No.	No. of Shares
Gopal Prasad Maheshwari	629391	3129140	450718756-450718950	195
Gopal Prasad Maheshwari	630107	3129143	450719021-450719200	180
Gopal Prasad Maheshwari	GRA0327381	3327381	656450075 -656450273	199
Gopal Prasad Maheshwari	GRA0327384	3327384	656450347 -656450530	184

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate[s]. Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Limited, Unit:- Grasim Industries Limited

Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India - 500 032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate[s]. Place: Kolkata

Date: 18.12.2024

ame[s] of the holder[s] / Legal Claimant Suman Maheshwar

PRICE

2 locations at Rs 26,63,225 Rs. 2,66,322

Delhi

Rajasthan

get extended for 5 minutes of each occasion unlimited)

RESEARCH DESIGNS & STANDARDS

ORGANISATION LUCKNOW E- PAC-Indigenous Notice No. :03245011/172

Executive Director/Stores on behalf of President of India invites PAC - Indigenous Tender

(Single Packet) by this office as follows-S Tender No. **Brief Description OTY.** Tender Closing Date/

N				Opening of Tender
1	2	3	4	5
1	03245011	SUPPLY, INSTRUMENTATION, SOFTWARE UP GRADATION AND COMMISSIONING FOR PLEMENTATION OF RFID BASED TEST STRETCH IDENTIFICATION AND KM MARK PUNCHING DURING OSCILLATION TRIALS as per Technical Document. SUPPLY, INSTRUMENTATION, SOFTWARE UP GRADATION AND COMMISSIONING OF THE SPEED RADAR SET-UP TO ACCURATELY MEASURE TEST VEHICLE SPEED DURING TRIALS as per Technical Document.	01 Set	06/01/2025 (Monday)

IREPS website www.ireps.gov.in **Executive Director/Stores/RDSO/Lucknow** RO No- 34/2024/Stores

For complete details of tender conditions and Corrigendum issued in tender, if any, please visit

FUTURE RETAIL LIMITED (In Liquidation) Registered Office: 2nd Floor, Future Group Office, SOBO Brand Factory, Pandit Madan Mohan Malviya Marg,

Lot No. a. Inventory - Clothes,

damaged condition

Utilities & Other Items

Accessories, Footwear &

Miscellaneous in scrap or

b. PPE - Scrap of

Furniture/Fixtures, Electricals,

Accessories, Footwear &

Miscellaneous in scrap or

Cross Road Haji Ali, Tardeo, Mumbai 400034 Contact: +91 9540007506; Email: frl.eauction@gmail.com E-AUCTION – SALE OF ASSSETS UNDER IBC, 2016

Date and Time of Auction- January 19th, 2025

03:00 PM to 05:00 PM (With unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets owned by **FUTURE RETAIL LIMITED** (In Liquidation) forming part of Liquidation Estate

under sec 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS BASIS AND NO RECOURSE BASIS." The Sale will be done through e-auction service provider **RIGHT2VOTE INFOTECH PVT LTD** Right2vote via website https://right2vote.in/online-auction/ **QUANTITY** LOCATION DESCRIPTION ASSETS RESERVE **EMD**

Lumpsum

In no case manual tender for this item will		Ounces & Other Items				
be accepted. N.B.: Prospective bidders may regularly visit www.ireps.gov.in to participate in all other tenders. (PR-928) EAST COAST RAILWAY	Lot No. 14	a. Inventory – Clothes, Accessories, Footwear & Miscellaneous in scrap or damaged condition b. PPE – Scrap of Furniture/Fixtures, Electricals, Utilities & Other Items	Lumpsum	Kanpur, Uttar Pradesh	Rs 38,78,185	Rs 3,87,818
e-Tender Notice No. ETCECIVBBS 2024052, Dtd.: 13.12.2024 Name of work 3RD & 4TH LINE BETWEEN SARLA & SASON AND BRUNDAMAL- JHARSUGUDA FLY OVER CONNECTING DN LINE: EXECUTION OF P.WAY WORKS SUCH AS LINKING/LAYING/DISMANTLING	Lot No. 15	a. Inventory – Clothes, Accessories, Footwear & Miscellaneous in scrap or damaged condition b. PPE – Scrap of Furniture/Fixtures, Electricals, Utilities & Other Items	Lumpsum	4 locations at Ahmedabad, Gujarat	Rs 94,17,703	Rs 9,41,770
OF TRACK AND POINTS & CROSSINGS, SUPPLY OF BALLAST, TRANSPORTATION OF P.WAY MATERIALS AND OTHER CONNECTED WORKS IN CONNECTION WITH 3RD & 4TH LINE OF SASON & SARLA PROJECT AND BETWEEN BRUNDAMAL & JHARSUGUDA IN CONNECTION WITH BRUNDAMAL-JHARSUGUDA FLY OVER CONNECTING DN LINE.	Lot No. 16	a. Inventory – Clothes, Accessories, Footwear & Miscellaneous in scrap or damaged condition b. PPE – Scrap of Furniture/Fixtures, Electricals, Utilities & Other Items	Lumpsum	5 locations at Hyderabad and Warangal, Telangana		Rs 30,33,599
Approx cost of the work: ₹ 2675.47 Lakh,	Lot No.	a. Inventory - Clothes,	Lumpsum	Jaipur,	Rs 64,48,172	Rs 6,44,817

	damaged condition b. PPE – Scrap of Furniture/Fixtures, Electricals, Utilities & Other Items						
Last Date to apply, submission of Eligibility Documents		January 03 rd , 2025					
Date of D	Declaration of Qualified Bidder	January 04th, 2025					
Inspectio	n date and time	January 05 th , 2025 to January 11 th , 2025 (With advance information) (From 11:00 AM to 4:00 PM)					
Last Date	of submission of EMD	January 17 th , 2025					
Date and Time of E-Auction		January 19 th , 2025 (3:00 PM to 5:00 PM) (In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing time will automatically					

Note –*Taxes as applicable Terms and Condition of the E-auction are as under:

Date: December 20th, 2024

Place: New Delhi

1. E-auction sale will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" only and as such, the E-auction sale shall be without any kind of waivers, warranties and indemnities. It is to be noted that the bidder(s) cannot place a bid at a value below the reserve price.

- 2. The intending bidders are required to deposit EMD amount either through NEFT/RTGS/DD in the favor of Future Retail Ltd in Liquidation having Account No.: 016020110000388 with Bank of India, Spl. Asset Recovery Management Mumbai- 400038 and IFSC Code: BKID0000154. 3. For detailed terms and conditions of E-Auction, Bid Form and other documents, please visit the
- websites https://ebkray.in/ and https://right2vote.in/online-auction/ prior to bidding.

and efficient assistance. Alternatively, you may reach out anytime via WhatsApp at 9540007506.

4. For any query relating to E-auction, contact at Mobile No. 9540007506 and Email frl.eauction@gmail.com or Liquidator on his email sanjay@sgaindia.in . We kindly request that all phone inquiries be made during the designated hours of 3:30 PM to 5:30 PM to ensure availability

> Sanjay Gupta Liquidator- Future Retail Ltd IBBI Reg. No: IBBI/IPA-002/IP-N00982-C01/2017-2018/10354 Communication Address: Primus Insolvency Resolution and Valuation Pvt Ltd; D-58 Defence Colony, New Delhi-110024 Regd. Address: C-4-E/135, Janak Puri, New Delhia 110058 exp. epapr.in

PUBLIC NOTICE

This is to inform to all concerned that I, Siddharth Bansal previously serving as Director of THE GREEN BILLIONS LIMITED (TGBL), has officially resigned and disassociated from the company effective from August 10, 2024 and as of this date holds any position responsibility, or authority within THE GREEN BILLIONS LIMITED

Furthermore I shall not be held liable or responsible in any way for any act of commission or omission of the Company and I shall have no further liabilities, obligations, or responsibilities towards the company and I will not be held accountable for any matters arising thereafter.

Dated: 20th Dec, 2024 Place: Mumbai

s incorporated / registered

(Three names for each class)

(b) Details of authorized representatives

(a) Relevant Forms and

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

Registrar of Companies

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF **REDKENKO HEALTH TECH PRIVATE LIMITED**

RELEVANT PARTICULARS REDKENKO HEALTH TECH PRIVATE LIMITED Name of corporate debtor Date of incorporation of corporate debtor 8 Jan. 2020 Ministry of Corporate Affairs Authority under which corporate debtor

4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U85100MH2020PTC335670
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	16th Floor, 1608, B & C Wing C/66, G Block One BKC, Opposite Bank of Baroda, Bandra, (E)Mumbai, Mumbai - 400051,Maharashtra
6.	Insolvency commencement date in respect of corporate debter	17 ^s December, 2024
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	15" June, 2025
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Hemanshu Kapadia IP Reg No: IBBI/IPA-002/IP-N00318/2017-18/10923
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Office no. 201, 2nd Floor, AWing, Jeevan Prabha Society, Chandavarkar Road, Borivall (West), Mumbai Suburban, Maharashtra ,400092 hemanshu@hkacs.com
10,	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Office no. 201, 2nd Floor, AWing, Jeevan Prabha Society, Chandavarkar Road, Borivali (West), Mumbai Suburban, Maharashtra, 400092 cirpredkenkos@gmail.com
11.	Last date for submission of claims	31 december, 2024
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA.
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class	NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Redkenko Health Tech Private Limited on 17th December, 2024. The creditors of Redkenko Health Tech Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 31st December, 2024 to the interim resolution professional at the

address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of

authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13

to act as authorised representative of the class [specify class] in Form CA-Not applicable Hemanshu Kapadia Interim Resolution Professional of Redkenko Health Tech Private Limited

IP Reg No: IBBI/IPA-002/IP-N00318/2017-18/10923 AFA; 31.12.2025 Date and Place: Mumbai, 20.12.2024

Physical Address: NA



Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai- 400 051 email:- recoveryronm@canarabank.com

DATE: 16.12.2024

Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads

REF:RO/LEGAL/SARFAESI/34/2024/MV Mr. Bhartraj Bhaskar Thali, House No 579 Bharatraj Niwas Pirwad, Road Opp Jivan

Mukt Maharaj Math, Ongc Company Nagaon Uran, Maharashtra - 400702 Mob No: 9323789477 Mrs. Sugandha Bharatraj Thali House No 579 Bharatraj Niwas Pirwad, Road Opp Jivan

Mukta Maharaj Math, Nagaon Uran, Maharashtra - 400702 Mob No: 9869501058 Mr. Bhartraj Bhaskar Thali Flat No. 301, 3rd Floor, "Swami Leela" Apartment, Village Dhamote, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra -410101 Mrs. Sugandha Bharatraj Thali Flat No. 301, 3rd Floor, "Swami Leela" Apartment, Village

Dhamote, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra -410101 Subject: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES. 2002

ÀS AMENDED FROM TIME TO TIME. The undersigned being the authorized Officer of Canara bank, NAGAON(MAHARASHTRA) branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002,

(hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:

That Mr. Bharatraj bhaskár thali and Mrs. Sugandha bharatraj thali (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed credit facility/ facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s of Rs. 26,82,246.00 (Rupees Twenty six lakh eighty two thousand two hundred forty six only) with interest thereon in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder. However, from SEPTEMBER 2024, the operation and conduct of the said financial

assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 23,93,667.63 (Rupees Twenty three lakh ninety three thousand six hundred sixty seven and paise sixty three only), the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/ Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 10/12/2024 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.51% Per Annum together for Housing Loan and 11.86% Per Annum together for Canara Home Loan Secure with all costs, charges, expenses and incidental expenses with respect

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 23,93,667.63 (Rupees Twenty three lakh ninety three thousand six hundred sixty seven and paise sixty three only), together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec. 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely; a) Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to

to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b) Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset:

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as security for the Provided further that where the management of the whole of the business or part of

the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt; And under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restrain. as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income.

other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any

no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence. Thanking You. Yours Faithfully.

AUTHORISED OFFICER

Loan A/C.

Serial

No.

SCHEDULE AIDETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER1 Sorial Loan A/C Nature Of Loan / Limit Date Of

l		No.			Sanction	Amount		
l		1.	160001360662	Housing Finance	11/01/2023	Rs. 25,00,000.00		
l		2.	164003031078	13/01/2023	Rs.1,82,246.00			
l	SCHEDULE B :- [DETAILS OF SECURITY ASSETS]							
l		SL NO		IMOVABLE		Name Of The Title Holder		
1	- 1							

Flat No. 301, 3rd Floor, "Swami Leela" Apartment, Village MR. BHARATRAJ Dhamote, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra BHASKAR THALI and MRS. SUGAN--410101 Admeasuring 643.50 Sq. Ft. Built Up Area, DHA BHARATRAJ Boundaries:North: Internal Road Village,South: Open THALI Plot,East: Open Plot,West: Open Plot SCHEDULE C:-[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]

Nature Of Loan/Limit

number Saction 160001360662 | Housing Finance 11/01/2023 Rs. 22,15,487.63 164003031078 | Canara Home Loan Secure | 13/01/2023 | Rs. 1.78.180.00

Date of

Amount

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

NOTICE is hereby given that following share certificate(s) of Lotus Chocolate Company Limited (the Company) having its registered office at 8-2-596, 1st Floor, 1B, Sumedha Estates, Avenue 4, Puzzolana Towers, Street No. 1, Road No. 10, Banjara Hills, Hyderabad - 500034, Telangana, are lost/misplaced. I BABULAL CHOKHANI AND MANJUDEVI CHOKHANI residing at E.5/6 SUNDER MILAN CHS SUNDER NAGAR S V ROAD,NEAR MALMIA COLLAGE MALAD WEST MUMBAI 400064, the registered holder of below mentioned shares hereby give notice that the share rertificate(s) in respect of the said shares have been untraceable and I have applied to the

FOLIO NO	NAME	CERT NO	DIST FROM	DIST TO	SHARES
LCC035549	BABU LAL CHOKHANI MANJU DEVI CHOKHANI	15531	2583001	2583100	100
		21688	3198701	3198800	100
		22387	3268601	3268700	100
		34795	4509401	4509500	100
LCC039866	BABULAL CHOKHANI	36158	1521337	1521436	100

claim with all supporting documents with the Company at its registered office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of this Notice, the Company will proceed to issue duplicate share certificate to me. Place: Mumbai Date: 20/12/2024 Name of the Shareholder

Any person who has/have a claim in respect of the said certificate(s) should lodge his/her/their

SVC CO-OPERATIVE BANK LTD. | (Abstitute of the officer of the offi LEGAL & RECOVERY DEPARTMENT

SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ EAST, MUMBAI: 400 055. Tel No: 71999975/986/983/748. POSSESSION NOTICE

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of SVC Co-operative Bank

Limited earlier known as The Shamrao Vithal Co-operative Bank Ltd., under The Securitization & Reconstruction of Financial Assets enforcement of Security Interest Act 2002 in exercise of powers conferred under Section13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 07.10.2024 under Section 13 (2) of the said Act, calling upon, 1. Mr.Nilesh Vajeshankar Joshi (Principal Borrower/Mortgagor) Flat No.511, Shree Moreshwar CHS Ltd., New MHADA Complex Building No.3A, Malwani Janakalyan Nagar, Near Bhoomi Park Malad West, Mumbai 400095 And/or 14/132, Pragati Society, Mahavir Nagar, M.H.B. Colony, Kandivali West, Mumbai 400067. 2. Mrs. Swati Nilesh Joshi, (Co-borrower/ Mortgagor) Flat No.511, Shree Moreshwar CHS Ltd., New MHADA Complex Building No.3A, Malwani Janakalyan Nagar, Near Bhoomi Park, Malad West, Mumbai 400095 And/or 14/132, Pragati Society, Mahavir Nagar, M.H.B. colony, Kandivali West, Mumbai 400067 And/or 03, Mannstion Mangesh Gali, Ahilyabai Chowk, Kalyan West, Thane 421301 to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 20,86,948.66 (Rupees Twenty Lakhs Eighty Six Thousand Nine Hundred Forty- Eight and Paise

Sixty-Six Only) as on 30.09.2024 together with interest at contractual rate from

30.09.2024 plus legal & other incidental expenses incurred thereon till the date of

However the Borrowers / Mortgagors mentioned hereinabove having failed to repay the

closure, within 60 days from the date of receipt of the said Notice.

full amount with interest, notice is hereby given to the Borrowers/Mortgagors in particular and to the public in general that the undersigned Authorised Officer of SVC Co-op. Bank Ltd., has taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in exercise of Powers Conferred on her u/s 13(4) of Rule 13 of the Act read with the Rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002 on this day 18.12.2024. The Principal Borrowers/Mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of SVC Co-operative Bank Limited, for an amount of Rs. 20,86,948.66 (Rupees Twenty Lakhs Eighty Six Thousand Nine Hundred Forty- Eight and Paise Sixty-Six Only) as on 30.09.2024 together with interest at contractual rate from 30.09.2024 as mentioned in the said notice plus legal & other incidental expenses, till the date of entire payment. The Borrower's / Co-Borrower / Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset. Description of The Property

building known as Malwani Shree Moreshwar Co-op. Hsg. Society Ltd. situated at New MHADA Complex Building No.3-A (EWS Code no.250-Malwani)Land bearing

Survey no.263(Part); CTS No.6A (Part) lying and bearing situated at Malwani; Janakalyan Nagar, Near Bhoomi Park, Malad West Mumbai 400095 in the names of Mr. Nilesh Vajeshankar Joshi & Mrs. Swati Nilesh Joshi. Ms. Megha S. Majagaonkar Date: 18/12/2024

Residential Flat No. 511, admeasuring 180 Sq.feet carpet are on 5th floor in

Place: Malad West, Mumbai Chief Manager (Officiating) & Authorised Officer

FORM-G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR M/S GF TOLL ROAD PRIVATE LIMITED **PROVIDES** INFRASTRUCTURE CONSTRUCTION SERVICES

FOR ROADS AND HIGHWAYS

[Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

RELEVANT PARTICULARS M/s GF TOLL ROAD PRIVATE LIMITED Name of the corporate debtor along with PAN & CIN/ LLP No. PAN: - AAICS0083L CIN: - U70101HR2003PTC055332 Address of the registered office Reliance Centre, 19: Walchand Hirachand Marg. Ballard Estate Mumbai City MH 400001 IN N/A 3. URL of website Gurugram- Faridabad Toll Road, located on Details of place where majority of NH - 7 in the state of Haryana. fixed assets are located

It is total 68.185 km road from Gurugram -Installed capacity of main products / Faridabad, having 4 Lanes with four Plaza services located on NH - 7 in the state of Haryana. It is total 66.185 km road from Gurugram -Quantity and value of main products/ Faridabad, having 4 Lanes with four Plaza located on NH - 7 in the state of Haryana. services sold in last financial year Number of employees / workmen 9 employees on roll Further details including last available Details are available at the communication financial statements (with schedules) address of the Interim Resolution Professional: 4" Floor, 6772/2, Dev Nagar, Karol Bagh, New of two years, lists of creditors are

Delhi - 110005 and can be sought by emailing us on cirp.gftollroad@gmail.com Eligibility for resolution applicants under Details are available at the communication address of the Interim Resolution Professional: section 25(2)(h) of the Code is available 4" Floor, 6772/2, Dev Nagar, Karol Bagh, New at URL: Delhi - 110005 and can be sought by emailing us on cirp.gftollroad@gmail.com 04.01.2025 Last date for receipt of expression (15 days from date of issue of Form G) of interest Date of issue of provisional list of 14.01.2025 prospective resolution applicants

Last date for submission of objections 19.01.2025 to provisional list. Date of issue of final list of prospective 29.01.2025 resolution applicants 14. Date of issue of Information memorandum, 29.01.2025 evaluation matrix and request for resolution plan to prospective resolution applicants

28.02.2025

GARNET INTERNATIONAL LIMITED

cirp.gftollroad@gmail.com

5. Last date of submission of resolution plans

6. Process email id to submit Expr. of Interest

Rahul Jindal Interim Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P-02649/2021-2022/14048 Date: 20.12.2024 Place: New Delhi AFA valid upto 30.06.2025

(CIN: L74110MH1995PLC093448) GARNET Regd. Office: OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS, FREE PRESS JOURNAL MARG. NARIMAN POINT MUMBAI 400021

Website: www.gametint.com, Email-id: info@gametint.com, Phone No.: +91-22 22820714; +91-22 22820715

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of the

Company will be held on Saturday, 11th January, 2025 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the notice of EGM in compliance with General Circular Nos. 14/2020 (dated 8th April, 2020), 17/2020 (dated 13th April, 2020), 20/2020 (dated 5th May, 2020), 02/2021 (dated January 13 2021), 10/2021 (dated June 23, 2021), Circular No. 20/2021 (dated December 08, 2021) and Circular No. 11/2022 (dated December 28, 2022) respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular(s)") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars*). In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of EGM has been sent in electronic mode only to all those members whose e-mail lds are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or their respective Depository Participant(s). REMOTE E-VOTING: In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read

Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members, the facility to exercise their right to vote at the Extra Ordinary General Meeting (EGM) by electronic means on all the businesses set forth in the Notice of the EGM through the remote e-Voting Services provided by Link Intime (India) Pvt. Ltd (LHPL). The detailed instructions for remote e-voting facility are contained in the Notice of the EGM which has been sent to the Members. The details pursuant to the provisions of Companies Act, 2013 and Rules are given hereunder:

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and

 Cut-off date for the purpose of remote e-voting is Saturday, 4th January, 2025. Period of e-voting: E-voting shall commence from Wednesday, 8th January, 2025 at 9:00 A.M. and ends on Friday, 10th January, 2025 at 5:00 P.M. Please note that remote e-voting will not be allowed beyond the above-mentioned time and date. . Persons who have acquired shares and become member of the Company after dispatch of Notice

of the EGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, 4th January, 2025, may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice Notice of EGM is available on website of the Company (www.gametint.com) as well as website of

Link Intime (India) Pvt. Ltd (LIIPL) at https://instavote.linkintime.co.in. A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM. However, if the person is already registered with

LIIPL for remote e-voting, then the existing User ID and Password can be used for casting votes. Members attending EGM through VC/OAVM facility, who have not casted their votes by remote evoting shall be able to cast their votes through e-voting at the EGM. Members who have casted their votes by remote e-voting, may also attend the EGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their votes again at the EGM.

 The procedure for e-voting, attending the EGM through VCOAVM facility and registration of Email ID by shareholders has been provided in the Notice of EGM. The same is available on the website of the Company i.e. www.gametint.com, website of Link Intime (India) Pvt. Ltd (LIIPL) at https://instavote.linkintime.co.in. and at the website of BSE Limited i.e. www.bseindia.com.

. If you have any queries or issues regarding attending EGM & e-voting from the LHPL e-Voting

System, you may refer to HELP section on https://instavote.linkintime.co.in, or send an email to enotices@linkinlime.co.in or contact on: -Tel: 022 - 4918 6000 For GARNET INTERNATIONAL LIMITED

Ramakant Gaggar Managing Director (DIN: 01019838)

Place: Mumbai Date: 19.12.2024 \Box T \Box T.

□i□

 $\Box \Box$

SBFC

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

ताबा सूचना नियम-८(२) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२) अन्वये

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंट्रेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार / सहकर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमूद् केलेली रक्कम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार व सर्वसामान्य ज्नतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी खाली नमूद केलेल्या मालमेचेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये खाली नमूद तारखेला घेतलेला आहे. कर्जदार/सहकर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमचेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमचेसह व्यवहार केलेला

कर्जदाराचे नाव व पत्ता आणि मागणी सूचना दिनांक मालमत्तेचे वर्णन आणि ताबा दिनांक

१. **सॉप लाइक हेल**, त्याचा पत्ता-दुकान क्र.३, आशियाना कोहौसो, आचोळे रोड एचडीएफसी बँकेसमोर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -४०१२०९, र. निकिता तानाची शिदे, ३. लीना तानाची शिदे, ४. तानाजी मनोहर शिंदे, क्र.२ ते क्र.४ पत्ता-फ्लॅट क्र.जी-०५, सिमी अपार्टमेंट, एम डी नगर, आचोळेरोड बंद, नालासोपारा (पूर्व), वसई तालुका,

असल्यास त्यांनी **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड** च्या अधीन असेल

मागणी सूचना तारीख: २० सप्टेंबर २०२४ कर्ज क्र.४०२१०६००००१४७७१३ (पीआर०१०९२०५६) आणि ४०२१०६००००१६६२३८ (पीआर०११२९२४९)

मालमत्ता असलेले फ्लॅट क्र. जी / ०५, ४६० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र (जे बाल्कनीचे सर्वसमावेशक क्षेत्र आहे) म्हणजे ४२.७५ चौ. मीटर क्षेत्रफळ तळमजल्यावर सिमी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत जमिनीवर बांधलेले जुने सर्व्हें क्र. १४९ आणि नवीन सर्व्हें क्र. १८४, गाव आचोळे, तालुका वसई, जिल्हा ठाणे, नालासोपारा नगरपरिषदेच्या हद्दीत. तालका वसई, जिल्हा ठाणे ताबा तारीख: १९ डिसेंबर २०२४

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. सही/- प्राधिकृत अधिकारी, एसबीएफसी फावनान्स लिमिटेड

ताबा सूचनेत मागणी

केलेली रक्कम (रू.)

१९सप्टेंबर २०२४ रोजी

₹.२०,८५,३४५/-

हजार तीनशे पंचेचाळीस

फक्त)

MANAPPURAM HOME

दिनांक : २०.१२.२०२४ ठिकाण: नालासोपारा

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

(पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.) सीआयएन: यह ५९२३ केएल२०१०पी एलसी० ३९१७

युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३.

(स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअबीं, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ऑण्ड रिकल्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट °(ॲक्ट) २००२ (५४/ २००२) अंतर्गत मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचन प्राप्त तारखेनासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता °(ॲवर) सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नेये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेडकडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

	-5			
эт.	कर्जदार/सह-कर्जदार/	ज्यावर हित केले आहे याबाबत	मागणी सूचना दिनांक	ताबा
क्र.	ऋणखाते/शाखा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	व थकबाकी रक्कम	दिनांक
१	अभिषेक तानाजी सुर्वे, दीप्ती	फ्लॅट क्र.००५, तळमजला, ए विंग, शिव कृपा निवासी इमारत, न्यु विष्ठलवाडी, गाव	१०.०९.२०२४च	89.87.7078
1	दिलीप चटहाण, तृषाल दिलीप	मोहणे, पायल हाऊसजवळ, आंबिवली (पुर्व), तालुका कल्याण, जि. ठाणे, पी.ओ.	₹.१००८४८४/ −	
1	चव्हाण, संतोष शंकर चौधरी/	मोहणे, ठाणे, महाराष्ट्र-४२११०२. पुर्व: मोकळी जागा; पश्चिम: मोकळी जागा/		
1	PU90PULONS00000	खासगी बंगला; दक्षिण: पथवे; उत्तर: इमारतीचे चालु बांधकाम.		I
	5001917 / कल्याण			
0				- 667

PASUPATI FINCAP LIMITED

CIN: L70100HR1996PLC033099

Registered office: Village Kapriwas, Dharuhera, District Rewari, Haryana-123106 Phone: 01274-267257-58; Website: www.pasupatifincap.co.in; Email ld: cs@pasupatitextiles.com

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") in relation to the Open Offer by Mr. Dinesh Pareeki (hereinafter referred as "Acquirer") to the Equity Shareholders of Pasupati Fincap Limited, (Hereinafter Referred to as ("PFL)"Target Company"/"TC") for the acquisition of 12,22,000 (Twelve Lakh Twenty Two Thousand) Equity Shares of the Target Company, under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ("Takeover Regulations")

	,	,	
	1.	Date	December 19, 2024
	2.	Name of the Target Company (TC)	Pasupati Fincap Limited
	3.	Details of the Offer pertaining to the TC	The Offer is being made by the Acquirer in terms of Regulations 3(1) and (4) of the Takeover Regulations for the acquisition of 12,22,000 (Twelve Lakh Twenty Two Thousand) Equity Shares of the face value of ₹10/- each ("Offer Shares"), representing 26% of the voting share capital of the Target Company at an Offer Price of ₹10/- (Rupees Ten Only) per fully paid-up Equity Share ("Offer price"), payable in cash.
The second of th	4.	Name of the Acquirer(s) and the	Acquirer: Mr. Dinesh Pareekh
		Person Acting in Concert (PAC) with the Acquirer	There is no Person Acting in Concert (PAC) with the Acquirer.
	5.	Name of the Manager to the Offer	Fintellectual Corporate Advisors Private Limited
	6.	Members of the Committee of Independent Directors (IDC)	Mr. Anand Kumar Aggarwal Chairman of the Committee and Independent Non-Executive Director Mrs. Payal Agarwal Independent Non-Executive Director
	7.	IDC Member's relationship with the TC (Director, Equity Shares owned, any other contact/relationship), if any	None of the Members of the IDC hold any Equity Shares in the TC nor have any relationship with the other Directors of the TC and apart from being the directors of the TC they are not related to each other in any manner.
	8.	Trading in the Equity Shares/ other Securities of the TC by IDC Members	None of the IDC Members have traded in the equity shares of Target Company during 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer.
	9.	IDC Member's relationship with the Acquirer (Director, Equity Shares owned, any other contact/relationship), if any	None of the IDC Members have any relationship with the Acquirer.
	10.	Trading in the Equity Shares of Acquirer by IDC Members	Since the Acquirer is individual, the said disclosure is not Applicable.
	11.	Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statement issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer. IDC Members believe that the Offer is fair and reasonable and in line with the SEBI (SAST) Regulations, 2011. Further IDC Members confirm that the Target Company has not received any complaint from the shareholders regarding the open offer process, valuation price or method of valuation.
	12.	Summary of reasons for recommendation	IDC has evaluated the PA, DPS, LOF issued / submitted by Fintellectual Corporate Advisors Private Limited (Manager to the Offer) for and on behalf of the Acquirer and believes that the Offer Price of ₹10/- (Rupees Ten Only) per fully paid up Equity Share of ₹10 each, offered by the Acquirer being the highest price amongst the selective criteria is in line with the Takeover Regulations and prima facie appears to be fair and reasonable. The shareholders of the Target Company are advised to independently evaluate the Offer and take informed decision whether or not to offer their shares in the Open Offer.

Any other matter to be highlighted 14. To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, ir all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the TC under the Takeover Regulations. Place: Rewari (Haryana) Date: December 19, 2024

Details of Independent Advisors, if any

For Pasupati Fincap Limited Anand Kumar Aggarwa CHAIRMAN OF THE IDC

कार्यालयाचा पत्ता-

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन, पहिला मजला, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई.

जाहीर नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ ओ वाचावे)

किरकोळ अर्ज क्र. सधआ/५/२२६४/२०२४

बदल अर्ज क्र. सधआ/५/३३२२/२०२३ ज्याअर्थी, 'The Doon School Trust' नोंदणी क्र. E-6600/Mumbai य

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Shri. Satish Chandra Malhotra यांनी विश्वस्ताचे नाव अभिलेखावरुन कमी करण्याकरिता व नविन विश्वस्तांची नावे अभिलेखावर घेणेकरिता हा बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. सहायक धर्मादाय आयुक्त-(५) यांनी दिनांक १०.१२.२०२४ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. सहायक धर्मादाय आयुक्त-(५) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक १२.१२.२०२४ रोजी माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांच्या शिक्क्यानिशी दिली. सही/



अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई करीता



ठिकाणः मुंबई

वैंक ऑफ़ बड़ीदा (ईव्हीबी) / कमलचरण / १७९/१८०, जवाहर नगर Bank of Baroda ये ॼ कि.२, गोरेगाव (प.), मुंबई, महाराष्ट्र-४००००

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कर्जदार श्री. सुरेश गजानन गायकवाड, जे पी रिजेन्सी, सी विंग, फ्लॅट क्र.९०१, ९वा मजला, दिप्ती स्काय सिटी, पालेगाव, अंबरनाथ, ठाणे-४२१५०१ यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सविधेची महल रक्कम व व्याज जमा करण्यात कसर केली आहे आणि त्यांचे कर्ज खाते १२.१२.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर ०९.१२.२०२४ रोजी सूचना वितरीत करण्यात आली होती परंतु ती ना-पोहोच होता परत मिळाली, म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक १२.१२.२०२४ रोजी देय रक्कम रु.१०,३६,९९१/- (रुपये दहा लाख छत्तीस हजार नऊशे एक्याण्णव फक्त) तसेच त्यावरील पुढील व्याज व शुल्क इत्यादी.

कर्जदार/त्यांचे जामिनदार (लागू असूल्यास) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात देय असलेली थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यर्था सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोरेंट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पढील कारवाई केली जाईल.

कर्जदारांना सल्ला आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून कलम १३(८) अन्वये वितरीत मुळ सूचना प्राप्त करावी.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, ए विंग, इमारत क्र.डी, साई सिटी प्रोजेक्ट, जमीन प्लॉट सर्व्हे हिस्सा क्र.१/ l १, गाव उकरुल, एसआरओ कर्जतच्या न्यायकक्षेत, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथील जागेचे तत्सम तारण आणि चतुसिमा: उत्तर: सर्व्हे क्र.१२; दक्षिण: सर्व्हे क्र.१/२; पुर्व: सर्व्हे क्र.११; पश्चिम: आतील गाव रस्ता, शहर ठाणे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत-४१०२०१.

बँक ऑफ बडोदा

दिनांक: १९.१२.२०२४ प्राधिकत अधिकारी **Public Trusts Registration Office Greater Mumbai Region**

Address: Public Trust Registration Office, GBR, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

Public Notice Service Request Number: GBR/13120/18/24

Inquiry/case No.: ACC/X/1711/2024

Name of the Trust: MARMIK ANIMAL WELFARE FOUNDATION Address of the Trust: C/o. Omprakash B. Dikshit & Virendra B. Dikshi Room NO. 23, Tripathi Bhuwan, Goregaon West, Arey Road, Mumbai. Name of the Applicant: Manasi Virendra Dikshit

To All Concerned having interest

Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater

1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a public Trust?

2. Whether any of the following properties are the properties of such Trust? **Movable Property** SR Property Details 1 Cash In Hand

Value of Movable Property: Rs. 3000/- Only (In Words Rs. Three Thousand Only) movable Property

SR Town Or CS or Municipal NO Village Or Survey No. Nature Judiciary Nil Nil 1 Nil Nil Value of Immovable Property: Rs. 0/- Only (In Words Rs. Only)

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given under my hand and seal of the Office on this date 11/12/2024.

(Seal)

Sd/-I/C Superintendent Public Trusts Registration Office Greater Mumbai Region

जाहिर सूचना

मी, अर्जदार संजय हरनाम मल्होत्रा, राहणारा A/1205, कॉस्मिक हाइट्स, भक्ती पार्क, वडाळा (E), मुंबई- महाराष्ट्र ४०००३७, यांच्या सांगण्यावरूण जाहिर नोटिस देत आहे.

अर्जदाराची आई सुरिंदर कुमारी हरनाम मल्होत्रा यांचे ११/११/२०२४ रोजी निधन झाले. वारस प्रमानपत्रसाठी मी अर्ज केला असून त्यांच्या पश्च्यात खलीलप्रमाने कायदेशीर वारस आहेत.

अ.क्र.	वारसांची नाव	वय	मयत व्यक्तींशी नाते
1	संजय हरनाम मल्होत्रा	56	मुलगा
2	सिमी स्वामीनाथन	54	मुलगी
3	जतीन हरनाम मल्होत्रा	46	मुलगा
	20 200		. 6:

या व्यक्तीशिवाय कोणीही वारस नाही. अर्जदाराच्या सूचनांनुसार, मयत सुरिंदर कुमारी हरनाम मल्होत्रा यांच्या पश्च्यात वरिल अर्जदार हा कायदेशीर वारस त्यांच्या मुलगा संजय हरनाम मल्होत्राअसून अर्जदार वारस प्रमानपत्रसाठी जाहिर नोटिस देत आहेत. याकरिता कोणासही काहि हरकत व आक्षेप असल्यास 15 दिवसांच्या आत आपला दावा नमुद करावा, अन्यथा कोणतेही आक्षेप नाही, असे गृहीत धरले जाईल. वरील माहितों खरी असुन मी सद्विचाराने देत आहे.

> सही संजय हरनाम मल्होत्रा

जाहीर नोटीस

या द्वारे कळविणेत येते की, श्रीम. चंद्रा चंदर नागपाल, रा. फ्लॅट नं. ७०१, ए विंग, न्यू ब्ल्यू हेवेन, जूहु वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. हया निवृत्त शासकीय कर्मचारी दि. ८/०९/२०२३ रोजी मयत झाले.

	मृत्यूपश्चात त्याना पुढ नमुद कलप्रमाण कायदशीर	वारस	आहत.				
अ. क्र.	नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते				
₹.	महेश चंदर नागपाल	૮૨	पती				
₹.	अजय महेश नागपाल	४६	मुलगा				
₹.	मितुल महेश नागपाल	४५	मुलगा				
٧,	आशा महेश नागपाल (सौ. आशा अमितकुमार बैरानी)	४६	मुलगी				

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/बँक ठेवी/प्रॉव्हीडंट फंड/ अनुकंपा तत्वासाठी (शासकीय/निमशासकीय कर्मचान्याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळयाचा लाम मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय,

दादामाई नौरोजी रोड. अंधेरी (प), मुंबई — ४०० ०५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल. अर्जदार नाव व पत्त नावः श्री. महेश चंदर नागपाल दिनांकः २०/१२/२०२४

पत्ताः फ्लंट नं. ७०१, ए विंग, न्यू ब्ल्यू हेवेन, जूहु वर्सीवा लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. मो. नं. ९८२०४५१८०१

कार्यालयाचा पत्ताः सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन, पहिला मजला,

सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई. जाहीर नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ अ वाचावे)

किरकोळ अजे क्र. संधआ/५/२२६५/२०२४ बदल अर्ज क्र. सधआ/५/३३२३/२०२३

ज्याअर्थी, 'The Doon School Trust' नोंदणी क्र. E-6600/Mumbai या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Satish Chandra Malhotra यांनी विश्वस्त मयत झालेबाबतची नोंद अभिलेखावरुन कमी करण्याकरिता हा बदल अहवाल साद केलेला आहे व तो मा. सहायक धर्मादाय आयुक्त-(५) यांनी दिनांक १०.१२.२०२४ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटींस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्य दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. सहायक धर्मादाय आयुक्त-(५) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर

बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अंतिम आदेश करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. आज दिनांक १२.१२.२०२४ रोजी माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांच्या शिक्क्यानिशी दिली.



0

अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई करीता

ा सीआवर्तः एतक्ष्यर १०व्यम्बर १५५भीवृतसी० २३४४८ नीवणीकृत कार्यालका कार्यालय क. १०१, रहेना चेन्सं, क्री प्रेस कर्नल मार्ग, निरम् पाईट मुंबई- ४०००२१, बर.क. : +९१-२२-२२४ GARNET ान पॉइंट सुंबई- ४०००२१. **दूर.क्र.:** +९१-२२-२२८२०७१४, +९१-२२-२२८२० **वेक्साइट:** www.gametint.com **ईमेल आवडी**: info@garnetint.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहितीची सूचना ोधे सचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) शनिवार, ११ जानेवारी २०२

गार्नेट इंटरनॅशनल लिमिटेड

थब पुरावा द्रभाग पता जार का, कुम्मान्य संदर्भाया आजारता सर्वतावारण समा (इजाएर) शानवर, १८ जानवार। ४०४२ रोजी सकाळी १९०० वाजता गग्नवे निर्देक्षिजो कोन्करिनिया (लोसी) / अन्य कुन्नग्राव्य मारुमा (ऑपट्योएप) हो सामान्य परिपक्त क.१४/२०२० (तिनांक ८ पप्रिल, २०२०) १७/२०२० (तिनांक १३ एप्रिल २०२०), २०/२०२० (तिनांक ५ मे २०२०), ०२/२०२१ (तिनांक १३ जानेवारी २०२१), १०/२०२१ (तिनांक २३ विसंस २०२२), परिपक्त क्रमांक २०/२०२१ (त्रिनांक ७८ दिसींबर २०२१) आणि परिपक्त क्रमांक ११/२०२२ (तिनांक २८ विसंसर २०२२) सहस्रत मंत्रालयाने अपुक्री ्रास्ताक २० । हाराक्षर २०२५, आग नाष्ट्रकारक काराना २०,००० । हाराक्षर २०२५, १००० १०० तथा नायाना च्युक्रण वार्षा केलेले (पासीस् परिप्रक्रो) आणि परिस्कृत क.सेबी/एचओं सीएकडी/सीएकडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, परिप्रकृतकमांक सेबी/एचओं/सीएकडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १९ जोनेवारी २०२९, परिप्रकृतकमांक सेबी/एचओं/सीएकडी/पीओडी/री/सीआयआर/री/२०२३/४ दिनांक १३ विस्कृति से २०२२ आणि परिप्रकृतकमांक सेबी/एचओं/सीएकडी/पीओडी/री/पीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ सिस्बृरिटींग औड क्सचेंज बोर्ड ऑक इंडिया (सेविक्य) कार्य जारी केलेल्याचे पालन करून ईजीएस च्या सूचनेमध्ये नसूच केल्याप्रमाण यवसायावर विचारिवार्य करण्याकरिता होणार आहे. समीए परिपक्के आणि सोबी परिपक्तकंचे पालन करून, इंजीएस ची सूचना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात फक्त त्या सर्व सदस्यांना ाठविल्ती गेली आहे ज्यांचे ई-मेलु आयडी कंपनी किया निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी किया त्यांच्या संबंधित

ॉब्रिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकत आहेत.

क्ष्माब्द्रक पहलानों में क्षम काबत, २०१३ च्या करना १०८ सहवादिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुश्ती निवम, रिगोर ई-व्हामियाः कंपनी काबत, २०१३ च्या करना १०८ सहवादिता कंपनी (व्यवस्थापन आणि इंक्स्लोवर रिक्वायर्गर्स्स) विनियम २०१५ च्या निवम ४४ व्या तरहुरिते पालन करून, वेबनी आपला वास्त्याना, रिक्क इत्यद्वम (इंब्यूग) ग्ना. लिग्सेट (एलआपआवआवर्षाएल) द्वारे प्रदान केलेल्या रिगोट ई-व्होटिंग सेवांद्वारे ईबीएमच्या सूचनेमध्ये नमूट् केलेल्या सर्व व्यवसावांद्रर क्टॉनिक माध्यमाद्रारे अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) मध्ये मतदानाचा हक्के बजावण्याची सर्विधा प्रदान करत आहे भोड़ ई-कोटिंग मुक्किमाठी तप्रधीलवार सूचना सरस्याना पाठवलेल्या र्जनाभ्यन्या तक बनाबन्या जुड़बा उत्तर करता जातः भोड़ ई-कोटिंग मुक्किमाठी तप्रधीलवार सूचना सरस्याना पाठवलेल्या ईबीएमच्या सूचनेमध्ये आहेत. बनर्ना कायत्, २०१३ बाणि निवमाच्या तस्त्रृतीत्वार तप्यशिल येथे दिले आहेत. . मिर्गट ई-मतदानाच्या हेस्ताठी कट-ऑफ तार्योख अभिवार, ४ जानेवारी, २०२५ आहे. . ई-मतदानाचा कालावधी: ई-मतदान बुधवार, ८ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ९:०० जावता सूरू होईल आणि

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. क्रमया लक्षात घ्या की वरील-उद्घेखित वेळ आणि

पुराना परिवर्ध के दिनोट ई-मृतदानाला परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तिनी शेअर्स पेतले आहेत आणि ईबीएम ची सूचना पाठबल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत आणि कट-अर्णा त्यक्तिना श्रमणेच शनिवार, ४ जानेवारी, २०२५ तोशी शेअर्स धारण केले आहेत, ते रिमोट ई-मतदानच्या सूचना आणि ईबीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे प्रक्रियेचे चालन करून त्यांचे मत देऊ शक्तात.

जागण जगएनज्या सूचनन्यन प्रवान करनाध्याण प्राक्रक्य पालन करून त्याच मा दक शकतात. इंजीएमची सूचन कंपनीच्या वेबसाइटवर (अर्फ्ण gametint.com) तसेच लिक इनटाइम (इंडिया) प्रा.लि. (एलआयआयपीएल) च्या https://instavote.linkintime.co.in वेबसाइटवर उपलब्ध आहे. एखादी व्यक्ती, ज्याचे वाद सदस्यांच्या नंत्रणीमध्ये किता डिप्पीडिटरीब्दारे टेवलेल्य लागार्थी मालकंच्या नंदिणीमध्ये किता कट-आफ तारह्याल दिस्ती, ती रिपोर ई-व्हीटिंग तसेच इंजीएम मदानाच्या सूचियांचा माम घेण्यास पात्र असेल. तथापि, रिमोर ई-व्हीटिंग तस्य उपाय प्राचान व्यक्तित्र व्यक्ति आर्थीच एलआयआयपीएल मध्ये नोंदणीकृत असल्यास, विद्यमान वापस्कर्ता

आपडी आणि पसत्वर्ढ मत रूप्पासाठी वापरला जाऊ शकतो. व्हीसी/ओप्स्तीएम सुविधेदार इंजीएमला उत्पिखत राहणारे सहस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आफ्ले मत रिले नाही त ते इंजीएमता थें -व्होटिंगद्वारों अपने मत देऊ शकतील. ज्या सहस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे अमुख्ते मत दिले आहे, ते व्हीसी/ओएस्डीएम सुविधेद्वारे ईंजीएम ला देखील उपस्थित

राह् शकतात परंतु त्यांना ईजीएम मध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. ई-मतदान, न्हीसी/ओएन्हीएम सुविधेदारे ईजीएममध्ये उपस्थित राहणे आणि भागधारकांद्वारे ई-मेल आयडीची नोंदणी इन्तराहर, उत्तरा आयुक्तिमध्ये प्रदान क्षेत्रकार इवाह्याचा शहर जाविका राहण जाविका क्षाया नार्या इंडीव्हिम् चा सूचनेमध्ये प्रदान क्ष्याता आली आहे. ते कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे अर्थात www.garnetint.com, लिंक इनटाइम (इंडिया) प्रा.लि.(एलआयआवर्षीएल) https://instavote.linkintime.co.in वर आणि बीएसई लिमिटेडच्या

वेबसाइटवर म्हणजे www.bseindia.com. वक्षांहरूवर म्हणेज www.oscincia.com. एलआयआयमीएल ई-न्होंटिंग सिस्टीमक्लर इंजीएम आणि ई-न्होंटिंग्ला उपस्थित ग्रहम्पाबानत काही ग्रंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही https://instavote.linkintime.co.in वरील मदत विभागाचा सदर्भ पेऊ शकता किंवा enotices@linkinlime.co.in वर इंमेल पाठवा किंवा दूष्चनी: ०२२ -४९१८६००० या क्रमांकावर संस्के साथा.

ठिकाण : सुंबई विनांक : १९.१२.२०२४

PUBLIC NOTICE

This is to inform to all concerned that I, Siddharth Bansal previously serving as Director of THE GREEN BILLIONS LIMITED (TGBL), has officially **resigned and disassociated** from the company effective from August 10, 2024 and as of this date holds any position, responsibility, or authority within THE GREEN BILLIONS LIMITED

Furthermore I shall not be held liable or responsible in any way for any act of commission or omission of the Company and I shall have no further liabilities, obligations, or responsibilities towards the company and I will not be held accountable for any matters arising thereafter.

Dated: 20th Dec. 2024 Place: Mumbai

दिनांक : २०/१२/ २०२४

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की **सदनिका नं. १९, तीसरा मजला, विजयश्री** हौसिंग सोसायटी लि, गुरू मंदिर रोड, सारस्वत कॉलनी, डोंबिवली–पूर्व जिल्हा ठाणे ही सदनिका श्रीमती. अरूणा राजाराम नलावडे हयाच्या मालकीची आहे व त्या सोसायटीच्या सभासद आहे. यापूर्वी सदर सदनिका मयत श्री. राजाराम नलावडे यांनी मे. श्री गणेश कं. यांचे कडून दिनांक १६ / ०४ / १९८४ रोजीच्या करारनाम्याद्वारे मालकी तत्वावर कायमस्वरूपी विकत घेतलेली होती व तो करारनामा दुय्यम निबंधक कल्याण यांचे कार्यालयात अनु क. १२०६ / १९८४ दिनांक १६ / ०४ / १९८४ याद्दा^र नोदणी केलेला आहे. तद्नंतर श्री. राजाराम नलावडे हे दिनांक १६ / ११ / १९९४ रोजी मयत झाले. तद्नंतर त्यांचे कायदेशीर वारस १) श्रीमती. अरूणा राजाराम नलावडे (पत्नी), २) श्री. प्रशांत राजाराम नलावडे (मुलगा), ३) सौ. अनुश्का अनिल सावंत विवाहीत मुलगी), ४) सौ. रनेहा सुहास शिंदे (विवाहीत मुलगी), ५) सौ. सायली जयराम मोरे (विवाहीत मुलगी) आणि ६) सौ. अक्षता अविनाश साळवी (विवाहीत मुलगी) हेच ऐकमेव कायदेशीर वारस आहेत. तद्नंतर 1) श्री. प्रशांत राजाराम नलावडे २) सौ. अनुष्का अनिल सावंत, ३) सौ. स्नेहा सुहास शिंदे, ४) सौ. सायली जयराम मोरे आणि ५) सौ. अक्षता अविनाश साळवी यांनी सदर सदनिकेवरील त्यांचा अविभक्त हिस्सा श्रीमती. अरूणा राजाराम नलावडे यांचे लाभात दिनाक २८/११/२०२४ रोजीच्या हक्क सोडपत्राव्दारे हक्क सोडलेला आहे व सदर हक्क सोडपत्र दुय्यम निबंधक कल्याण- ३ यांचे कार्यालयात अनु क. १६९९६ / २०२४ दिनांक २८ / ११ / २०२४ याव्दारे नोदणी केलेले आहे

तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर सदनिकेवर कोणत्याही इतः वारसांचा वा इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त वापरवहिवाट कब्जा, भाडेपट्टा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसीचे तारखे पासन **१५ दिवसाच्या** आत खालीलपत्यावर योग्य त्या पराव्यासह

लेखी हरकत पाठवावी. तदनंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही. ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद, टिळक रोड, डोंबिवली - पूर्व

मो. नं. ९८९२१७६०५५

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय डॉ. रामचंद्र मिश्रा हे फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.ए/१००४, १०वा मजला, एम आर भिमाशंकर हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, न्यु लिंक रोड, कांदरपाडा अग्निशमन केंद्राच्या बाजुला, कांदरपाडा, दहिसर पश्चिम, मुंबई-४०००६८ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेचे मालक होते आणि भाग प्रमाणपत्र क.०३१ अंतर्गत अनक्रमांक ०३०१ ते ०३१० (दोन्हीसह) असलेले रू.५० (पन्नास) प्रत्येकीचे १० (दहा) पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सचे (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भ) धारक

स्व**र्गीय डॉ. रामचंद्र मिश्रा** यांचे **२३.०८.२०२४** रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्व<mark>र्गीय श्रीमती झरिन रुसी मोतिवाला</mark> (यांचे त्यांच्या मृत्युपुर्वी ०४.<mark>११.२०११</mark> रोजी निधन) आणि त्यांची विवाहीत मुलगी **श्रीमती स्मृती समरनीका मिश्रा** है कायदेशीर वारसदार आहेत. अन्य कोणीही कायदेशीर वारसदार किंवा दावेदार नाहीत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा शेअर्सबाबत वारसाहक, तारण, विक्री, भाडेपट्टा, बक्षीस, अदलाबदल इत्यादी स्वरूपात काही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नम्द केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.

विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास सद्र फ्लॅट व शेअर्सबाबतचे असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि तद्नुसार पुढील व्यवहार केला जाईल.

> सही/ दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र. २, नवरोज अपार्टमेंट, एस.व्ही. रोड,

ठिकाण: मंबई दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. दिनांक: २०.१२.२०२४ ईमेल: darshan.rita@gmail.com NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following Share Certificate of Tata Having its Registered Office at ITPL ROAD WHITEFIELD ROAD BANGALORE KARNATAKA 560048. Registered in the name of the following

Name of the Holder(s)	Folio No.	Cert. No.	Face Value		No. of Shares
IIMANSHU NAHARAS	EXH0003089		10	00193611 - 11093710	100

ove referred Share Certificates. Any person who has any claim in respect of the said Share Certificate/s should lodge a such claim with the company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-100083 Tel: 022-49186270 within 15 days of publication

claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Shar Place : Mumbai, Date : 20/12/2024 HIMANSHU NAHARAS

व्हेंचुरा गॅरंटी लिमिटेड

नोंद्रणीकत कार्यालय: आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी-विंग, ८वा मजला, पोखरण रोड क्र. २, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. ठाणे (पश्चिम) - ४०० ६०७ वेबसाइट: www.venturaguaranty.com; ईमेल: investors.vglventura1.com CIN: L65100MH1984PLC034106

पोस्टल मतपत्रिकेची सूचना

कंपनी कायदा, २०१३, (अधिनियम) च्या कलम ११० च्या तरतुदी आणि इतर सर्व लागू तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचलेल्या (अधिनियम) नुसार येथे नोटीस देण्यात आली आहे. (नियम), भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) यामध्ये काही वैधानिक फेरफार(रे) किंवा पुनरअधिनियम (ने) यांच समावेश आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, क्रमांक २०२०/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि क्र. १०/२०२१ दिनांक २३ जुन, २०२१, अनुक्रमे (एकत्रितपणे MCA परिपत्रक म्हणून संबोधले जाते) आणि इतर लागू कायदे आणि नियमांच्या अधीन, व्हेंचरा गॅरंटी लिमिटेड (केंपनी) १८ डिसेंबर २०२४ च्या पोस्टल बॅलट नोटिसमध्ये (सचना) केवळ रिमोट ई-व्होटिंगद्वारे निश्चित केलेल्या पूर्णवेळ संचालक म्हणून श्री हेमंत मजेतिया यांची पनर्नियक्ती करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मंजरी घेत आहे.

सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराची आवश्यकत आहे. एमसीएने वरील परिपत्रकांनुसार कंपन्यांना सदस्यांच्या मान्यतेची आवश्यकता असलेले सर्व निर्णय रिमोट ई-व्होटिंग यंत्रणेद्वारे पोस्टल बॅलेटच्या तरतुर्दीनुसार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याअंतर्गत बनवलेले अधिनियम आणि नियम, सर्वसाधारण सभा आयोजित न करता, ज्यासाठी सामान्य ठिकाणी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते.

कोविड-१९ साथीच्या आजारामळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती लक्षात घेता आणि एमसीए परिपत्रकांच्या पुढे आणि कायद्याच्या कलम ११० आणि त्याखाली बनवलेल्या नियमांनुसार, कंपनीने फक्त तिच्या सर्व भागधारकांना ईमेलद्वारे पोस्टल बॅलेट नोटीस पाठवली आहे. कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) किंवा डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत आणि सदस्यांच्या संमती/असहमतीच संवाद फक्त 'रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम' दारेच होईल.

NSDL आणि केंद्राकडून प्राप्त झाल्याप्रमाणे, १३ डिसंबर २०२४ रोजी (कट ऑफ डेट) कामाचे तास संपल्यानुसार, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ कायदेशीर मालकांच्या यादीमध्ये दिसतील अशा सर्व सदस्यांना ही सूचना पाठवण्यात आली आहे. डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) आणि प्रत्यक्ष शेअर्स धारण करणारे सदस्य, ज्यांचे तपशील कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांच्याकडे उपलब्ध आहेत. वर नमूद केलेल्या तारखेनुसार कंपनीच सदस्य नसलेली कोणतीही व्यक्ती केवळ माहितीच्या उद्देशाने सचना हाताळेल.

पोस्टल बॅलेट नोटीस कंपनीच्या वेबसाइट https://venturaguaranty.com आणि RTA https://ivote.bigshareonline.com वेबसाइटवर देखील टाकली जाईल.

कंपनीच्या सदस्यांना ई-मतदान सुविधा देण्यासाठी कंपनीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची एजन्सी म्हणून सेवा नियुक्त केली आहे. ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा कालावधी १९ डिसेंबर २०२४ पासून भारतीय वेळेनुसार सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि १७ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल.

कंपनीने मेसर्स रॉय जेकब अँड कंपनी, कंपनी सचिव, मुंबई यांचे श्री रॉय जेकब (FCS-9017/CP-8220) यांची पोस्टल बॅलेट प्रक्रिया आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता (स्क्रुटिनायझर) म्हणून नियुक्ती केली आहे (फक्त ई द्वारे -मतदान), निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने.

पोस्टल मतपत्रिकेचे निकाल अध्यक्षाद्वारे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत मंडळाने अधिकृतपणे अधिकत केलेल्या कोणत्याही संचालकांद्रारे २० जानेवारी २०२५ रोजी किंवा त्यापर्वी कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात जाहीर केले जातील. पोस्टल मतपत्रिकेचे परिणाम छाननीकर्त्याच्य अहवालासह कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील आणि कंपनीचे इक्किटी समभाग सूचीबद्ध असलेल्या इंडए लिमिटेड (BSE) ला कळवले जातील. पोस्टल मतपत्रिकेचे निकाल कंपनीच्या वेबसाइटवर (https://venturaguaranty.com) आणि CDSLच्या वेबसाइटवर (www.evoting.cdsl.com) देखील प्रदर्शित केले जातील.

ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही डाउनलोड विभागांतर्गत https://ivote.bigshareonline.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि iVote ई-व्होटिंग मॉड्यूल पाह् शकता.

ठराव, आवश्यक बहमताने पास झाल्यास, रिमोट इव्होटिंगसाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला, म्हणजे १७ जानेवारी २०२५ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. पुढे, पोस्टल मतपत्रिकेद्वारे सदस्यांनी पारित केलेले ठराव जणू पारित झाल्याचे मानले जाईल. सभासदांच्या सर्वसाधारण सभेत तो मंजर करण्यात आला आहे.

मंडळाच्या आदेशानुसार व्हेंचुरा गॅरंटी लिमिटेड करित सधा गणपती

कंपनी सचिव

दिनांक : १९/१२/२०२४

स्थळ : ठाणे

बीआयदन : ०१०१९८३८

गार्नेट इंटरनॅशनल लिमिटेडकरित